

शासकीय आश्रमशाळेतील व शासकीय
वसतीगृहातील सोयी-सुविधांमध्ये वाढ
करणेबाबत.....

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग,
शासननिर्णय क्र. शाआशा-२००३/प्र.क्र.१४९/का.१३
मंत्रालय विस्तार, मंत्रालय,
मुंबई - ४०० ००३२.
दिनांक : ११ नोव्हेंबर, २००३.

वाचा :- आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांचे पत्र क्र.शाआशा-१०२३/प्र.क्र.१५५/
का-६(१), दिनांक ३०.९.२००३.

प्रस्तावना : सध्याच्या दुर्गम व डोंगराळ प्रदेशातील आदिवासी जमातीमध्ये शिक्षणाचा प्रसार व सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीकोनातून राज्यात आदिवासी मुला-मुलींसाठी शासकीय आश्रमशाळा व शासकीय वसतीगृहांची योजना राबविण्यात येत आहे. सध्या राज्यात एकूण ४४२ शासकीय आश्रमशाळा व २४४ शासकीय वसतीगृहे सुरु करण्यात आलेली आहेत. सन २००३-२००४ पासून नविन ५० वसतीगृहे सुरु करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे. सदर वसतीगृह व आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणा-या सोयी-सुविधांमध्ये वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

त्यावर आता विचार होऊन शासनाने शासकीय आश्रमशाळेतील / शासकीय वसतीगृहातील विद्यार्थी-विद्यार्थीनींना खालीलप्रमाणे सोयी-सुविधा पुरविण्याबाबत निर्णय घेतलेला आहे.

शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना - (विवरणपत्र -अ प्रमाणे)
शासकीय वसतीगृहातील विद्यार्थ्यांना -- (विवरणपत्र -ब प्रमाणे)
नविन ५० शासकीय वसतीगृहांसाठी -- (विवरणपत्र -क प्रमाणे)

सदर सुविधा पुरविण्याबाबत मंत्रीमंडळाच्या दि. ५ नोव्हेंबर, २००३ रोजी झालेल्या बैठकीत मंत्रीमंडळाने मान्यता दिलेली आहे.

G.R.No. 20060412-22301001

त्यानुसार शासनाने घेतलेल्या सदर निर्णयाच्या अनुषंगाने आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करावी व यासंबंधीचा प्रस्ताव शासनास तात्काळ सादर करावा.

आदिवासी विकास विभाग
सहपत्र : अ, ब, क.

दिनांक: १२/११/२००३

(चि. नि. सुर्यवंशी)
अवर सचिव

मात,

- मा. राज्यपाल यांचे सचिव.
- मा. मुख्यमंत्री यांचे सचिव.
- मा. मंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव.
- मा. राज्यमंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव.
- सर्व मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव.
- मा. मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
- मा. सचिव (आ. वि.), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
- सचिव, महासंघ विधानमंडळ सचिवालय, विधानमंडळ, मुंबई.
- सर्व विभागीय आयुक्त.
- आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.
- अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक / नागपूर / ठाणे / अमरावती.
- सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.
- आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.
- सर्व जिल्हाधिकारी (आदिवासी उपयोजना क्षेत्र).
- सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (आदिवासी उपयोजना क्षेत्र).
- सर्व मंत्रालयीन विभाग.
- सर्व कार्यासंग अधिकारी, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
- महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई.
- सहाय्यक संचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई.
- निवड वस्ती (का. १३), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

शासकीय आश्रमशालांना तातडीने आवश्यकता असणाऱ्या विविध प्रस्तुतीभाषाणी

[illegible]

शासकीय वसतीगृहांना तातडीने आवश्यकता असणा-या विविध वस्तुंची मागणी

विवरण पत्र -ब

अ. क्र.	वस्तु साहित्य	पुरवठा करावयाचे एकूण वसतीगृह	पुरवठा करावयाचे प्रति वसतीगृह नगसंख्या	एकूण गरज (नगसंख्या)	उपलब्ध साठा	निव्वळ मागणी	किंमत प्रति नग	एकूण किंमत	नोंद
१	कलर टि.डि. (२१ इंच)	२४४	१	२४४	६२	१८२	९,०००	१६,३८,०००	
२	वाचनालयासाठी पुस्तके	५९		०	०	५९	१०,०००	५९०,०००	
३	स्टील बुककेस (ग्रंथालयासाठी) (showcase type size 68" Lx33" Wx12"D & 1680 mm Lx840mm Wx310 D Weight 52 kg.	५९	५	२९५	०	२९५	३,५००	१,०३२,५००	
४	टेबल (वाचनालय) (size 900 mm Lx600mm Wx750 mm H with M.S. Anguler Frame of 25X25X3 mm/w 35-36 kg	५९	८	४७२	०	४७२	१६५०	७,७८,८००	
५	खुर्ची (वाचनालय) (steel Tbuler chairs size 890 mm H x 435 mm W x 560 mm D)	५९	२०	११८०	०	११८०	७००	८,२६,०००	
६	टेबल (वाचनालय वसतीगृह सोडून) (size 900 mm Lx600mm Wx750 mm H with M.S. Anguler Frame of 25X25X3 mm/w 35-36 kg	१८५	५	९२५	०	९२५	१६५०	१५,२६,२५०	
७	खुर्ची (वाचनालय वसतीगृह सोडून)(steel Tbuler chairs size 890 mm H x 435 mm W x 560 mm D)	१८५	१०	१८५०	०	१८५०	७००	१२,९५,०००	
८	जनरेटर (2000 A.C.) (out put 1600 VA Kerosene weight 75 kg)	४८	१	४८	०	४८	४०,०००	१९,२०,०००	

१ कोटी ५ लाख १८ हजार २५००

संकेत साहित्य							
१	कॉरम सेट (स्टैन्डर्ड साइज)						
२०	बैल (स्टैन्डर्ड साइज)	५९	१	११८	०	११८	६५०
२१	क्रिकेट सेट (स्टैन्डर्ड साइज)	५९	२	२९५	०	२९५	१५०
२२	हॉलिबॉल (स्टैन्डर्ड साइज)	५९	१	५९	०	५९	१०००
२३	हॉलिबॉल नेट व खांबा	५९	२	२९५	०	२९५	२५०
२४	हुटबॉल (नं. ५ साइज)	५९	१	५९	०	५९	७३,७५०
	एकुण	५९	२	२९५	०	२९५	२५०
							९९,७५,३००

	कॉरम सेंट स्टैन्डर्ड साइझ)									
१०	बेस (स्टैंडर्ड साईज)	५९	१	११८	०	११८	६५०	७६,७००		
११	क्रिकेट सेंट (स्टैंडर्ड साईज)	५९	२	२९५	०	२९५	१५०	४४,२५०		
१२	हॉलिबाॅल (स्टैंडर्ड साईज)	५९	१	५९	०	५९	१०००	५९,०००		
१३	हॉलिबाॅल ने व खांबा	५९	२	२९५	०	२९५	२५०	७३,७५०		
१४	फुटबॉल (नं. ५ साईज)	५९	१	५९	०	५९	७००	४१,३००		
	एकुण	५९	२	२९५	०	२९५	२५०	७३,७५०		

९९,७५,३००

विवरण पत्र -क

नविन ५० शासकीय वसतीगृहांना लागणाऱ्या वस्तूंची मागणी

अ. क्र.	तपशील	पुरवठा करावयाचे एकूण वसतीगृह	पुरवठा करावयाचे प्रती नमसंख्या	एकूण गरज (नमसंख्या)	उपलब्ध साठा	निव्वळ मागणी	किंमत प्रति नम	एकूण किंमत
१	तोखंडी पलंग (steel folding cots with full metal sheet of 18 gauge size 1830 mm Lx900mmw x 450 mmH)	५०	७५	३७५०	--	३७५०	१४९०	५५,८७,५००
२	सतरंजी (३ x ६ फुट वजन ११०० ग्रॅम)	५०	७५	३७५०	--	३७५०	१५७	५,८८,७५०
३	क्वॉयर मॅट्रेस गादी ३' जाडी रेक्लीन ककरसह (७२" x ३०" / ६x२.५)	५०	७५	३७५०	--	३७५०	१६५०	६१,८७,०००
४	उलन ब्लॅकेट (साईज ६० x ९० इंच, वजन २३००-२५०० ग्रॅम)	५०	७५	३७५०	--	३७५०	३१७	११,८८,७५०
५	रंगीत बेडशेट (५४ x ९० इंच, वजन ६००-६५० ग्रॅम)	५०	१५०	७५००	--	७५००	१०७	८,०२,५००
६	उशी	५०	७५	३७५०	--	३७५०	७५	२,८१,२५०
७	उशी ककर (१८x२७ इंच, वजन १५० ग्रॅम)	५०	१५०	७५००	--	७५००	४६	३,४५,०००
८	घादल (५४ x ९० इंच, वजन ९००-११०० ग्रॅम)	५०	१५०	७५००	--	७५००	२००	१५,००,०००
९	वसतीगृहासाठी घडयाळ	५०	१	५०	--	५०	२५०	१२,५००
१०	कलर टि.व्ही. २१ इंच	५०	१	५०	--	५०	१०००	४,५०,०००
	एकूण				--			१,६९,४३,२५०